

“निसर्ग”चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या
व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित
करण्याबाबत (पुणे विभाग)....

महाराष्ट्र शासन
महसुल व वन विभाग
शासन निर्णय, क्रमांक : सीएलएस-२०२०/प्र.क्र.१३६ (भाग-२) /म-३
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२१

- संदर्भ :** १) शासन निर्णय, क्रमांक : सीएलएस-२०१५/प्र.क्र.४० /म -३, दि. १३.०५.२०१५
२) शासन निर्णय, क्रमांक : सीएलएस-२०१७/प्र.क्र.२६७ /म -३, दि.२५.०१.२०१८
३) शासन निर्णय, क्रमांक: सीएलएस-२०२०/प्र.क्र.१३६ /म -३, दि. १०.०६.२०२०
४) शासन निर्णय, क्रमांक : सीएलएस-२०२०/प्र.क्र.१३६(भाग-२)/म-३, दि.१८.०६.२०२०
५) शासन निर्णय, क्रमांक: सीएलएस-२०२०/प्र.क्र.१३६/म -३, दि. २४.०६.२०२०
६) विभागीय आयुक्त,पुणे यांचे पत्र क्र. मह-३/नैआ/कावि/५८७/२०२०,दि. १५.७.२०२०
७) शासन निर्णय,क्रमांक: सीएलएस-२०२०/प्र.क्र.१३६(भाग-२) /म -३, दि. १५.०९.२०२०
८) विभागीय आयुक्त,पुणे यांचे पत्र क्र. मह-३/नैआ/कावि/१११०/२०२०,दि. ६.१०.२०२०

प्रस्तावना:

दिनांक ३ जून ,२०२० रोजी “निसर्ग” चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बसला आहे. या चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून संदर्भाधीन क्रमांक ६ येथील पत्रान्वये निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संदर्भाधीन क्रमांक ७ येथील शासन निर्णयान्वये रु ७८२८.०८ लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. या नैसर्गिक आपत्ती मध्ये बाधित झालेल्या नागरिकांना मदत वाटप करण्यासाठी अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, पुणे यांनी संदर्भाधीन क्रमांक ८ येथील पत्रान्वये सादर केला आहे. सदर निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

“निसर्ग” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मृत जनावरांसाठी मदत, पुर्णतः नष्ट/अंशतः पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, आपत्तीमध्ये कपडे तसेच घरगुती भांडी/ वस्तुंकरिता अर्थ सहाय्य या बाबींकरिता विभागीय आयुक्त, पुणे यांनी संदर्भाधीन क्रमांक ८ येथील पत्रान्वये मागणी केल्याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून खालील नमुद केलेल्या संबंधित लेखाशीर्षमधुन एकूण रु १०,४४,७५,०००/- (रुपये दहा कोटी चव्वेचाळीस लाख पंचाहत्तर हजार फक्त) इतका निधी मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

मदतीची बाब	लेखाशीर्ष	शासन निर्णय दि. १५.९.२०२० अन्वये वितरीत निधी (रु लाखात)	सुधारित मागणी (रु लाखात)	वितरीत करावयाची अतिरिक्त रक्कम (रु लाखात)
१	२	३	४	५
नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पुर्णतः क्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी / वस्तुंकरिता अर्थ सहाय्य	२२४५ ०१५५ (SDRF)	५२५.७५	५६८.६०	४२.८५
	२२४५ २१९४ (State)	५२५.७५	५६८.६०	४२.८५
एकूण सानुग्रह सहाय्य		१०५१.५०	११३७.२०	८५.७०

शेतीपिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसान	२२४५ २४५२ (SDRF)	१६२०.४९	१६२०.४९	०.००
	२२४५२३०९ (State)	१३१२.१७	१३१२.१७	०.००
एकूण शेतीपिकांचे नुकसान		२९३२.६६	२९३२.६६	०.००
मृत जनावरांसाठी मदत	२२४५ ०३१५ (SDRF)	९.९०	१०.१२	०.२२
पुर्णतः नष्ट/मोठ्या प्रमाणावर / अंशतः पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या यांना अर्थसहाय्य	२२४५ ०२७१ (SDRF)	१२६८.७८	१५७२.९८	३०४.२०
	२२४५२३२७ (State)	२५६५.२४	३२१९.८७	६५४.६३
एकूण घरांची पडझड		३८३४.०२	४७९२.८५	९५८.८३
एकूण		७८२८.०८	८८७२.८३	१०४४.७५

वरील लेखाशीर्षाखाली निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त, पुणे यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा.

२. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा.

३. या शासन निर्णयान्वये रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. सदर निधी अनावश्यकरीत्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहिल.

४. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहिल.

५. वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष २२४५ - नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर चक्रीवादळे इत्यादी अंतर्गत वरील विवरणपत्रात दर्शविलेल्या सर्व उप/गौण शिर्षाखाली निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक : २२०/व्यय-९/२०२०, दिनांक ०१.०७.२०२१ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२१०९०२१४३७३०९७१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.ह.उमराणीकर)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई,
४. विभागीय आयुक्त, पुणे
५. जिल्हाधिकारी पुणे/सातारा/सांगली/सोलापूर/कोल्हापूर
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
७. महालेखापाल (लेखा परिक्षा) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
८. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
९. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे/सातारा/सांगली/सोलापूर/कोल्हापूर
१०. मा.मंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
११. मा. राज्यमंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१२. वित्तीय सल्लागार व सहसचिव, मदत व पुनर्वसन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
१३. कार्यासन अधिकारी (म-११/म-३), मदत व पुनर्वसन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
१४. वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/अर्थ-६), मंत्रालय, मुंबई
१५. निवड नस्ती (कार्यासन/ म-३)